

तास्यतर.

अस्यत्यथ 1) a) soll nur an einem Sonnabend berührt werden Verz. d. Oxf. H. 16, b, 28. fg. °पह्यवैर्मलमभिपिञ्चेत्स्वसिद्धये 98, b, 22. fg. — c) P. 4, 2, 5. 22 ist das Nakshatra Aṣvattha (= आषाढा) gemeint und अस्यत्यथो मुहूर्तः beim Schol. zu 5 ist der Augenblick, wenn der Mond in dieses Sternbild tritt; vgl. WEBER, Nax. 2, 300. 324. fg. 374. fgg. — e) die Ausgaben lesen अस्यथ. — f) N. pr. einer Oertlichkeit Verz. d. Oxf. H. 39, b, 33.

अस्यत्यल m. ein dem Aṣvattha verwandter oder ähnlicher Baum NIDĀNA 9, 9.

अस्यर्थ m. N. pr. eines Mannes RV. 6, 47, 24.

अस्यपतिन् m. = अस्यपति 2) R. 7, 100, 4.

अस्यपर्वा Z. 3 lies 6, 47, 31. — f. ई N. pr. eines Flusses, = अस्यावती Verz. d. Oxf. H. 66, a, 38.

अस्यपाल Hüter des Opferrosses ÇĀṆKH. ÇA. 16, 4, 5.

अस्यपुच्छक m. eine best. Pflanze, = खड्गकोश ÇABDAĀ. im ÇKDr. u. dem letzten Worte.

अस्यबन्ध MBu. 4, 62.

अस्यमित्र m. N. pr. eines Gobhila Ind. St. 4, 374.

अस्यमुख Verz. d. Oxf. H. 340, a, 16. n. Bez. einer der fünf Weisen, auf welche der Planet Mars seinen Rücklauf beginnt, VARĀH. BṚH. S. 6, 2.

1. अस्यमेघ TS. 5, 4, 28, 3. ÇAT. BR. 13, 3, 8, 6.

अस्ययुक्सेन (अस्ययुज् + सेना) m. N. pr. eines Mannes WEBER, Nax. 2, 318.

अस्ययुज् 2) WEBER, Nax. 1, 312. 2, 300. 316 u. s. w. VARĀH. BṚH. S. 5, 80. 7, 10. 32, 8. — 3) VARĀH. BṚH. S. 7, 18.

अस्ययुज् VARĀH. BṚH. S. 21, 12.

1. अस्यरथ्य (अस्य + रथ) m. ein bespannter Wagen ÇAT. BR. 5, 2, 4, 9.

KĪTJ. ÇA. 15, 1, 22. 22, 2, 1.

2. अस्यरथ (wie oben) adj. einen bespannten Wagen habend PAÑĀV. BR. 16, 13, 10.

अस्यललित n. bei uns richtig, fehlerhaft in Ind. St. 8, 402.

अस्यवन्त् m. ein anderer Name des Avikshit MBu. 1, 3740, Lesart der ed. Bomb. st. अविचित्.

अस्यव्रत (अस्य + व्रत) n. N. eines Sāman Ind. St. 3, 204, a.

अस्यशाखोट (अस्य + शाख) m. eine best. Pflanze, = नीरिन्दु ÇABDAĀ. im ÇKDr. u. dem letzten Worte.

अस्यशास्त्रा vgl. मकाशशास्त्रा.

अस्यशास्त्र (अस्य + शास्त्र) n. Titel eines best. über Pferde handelnden Lehrbuchs Verz. d. Oxf. H. 113, b, 13.

2. अस्यशिरस् 2) N. pr. eines Fürsten Verz. d. Oxf. H. 37, b, 22.

अस्यसूक्तिन् (so zu lesen st. °सूक्ति); vgl. गोषूक्तिन्.

अस्यसेन N. pr. eines Sohnes des Kṛṣṇa BṚH. P. 10, 61, 18.

अस्यावत्, f. °वती N. pr. eines Flusses, = अस्यपर्वा Verz. d. Oxf. H. 66, a, N. 2.

अस्यिन् 1) zu Pferde sitzend, rettend MĀN. P. 21, 10. — 3) अस्यिना वैवस्यता Ind. St. 3, 204, a. अस्यिनाः संयोजनम्, अस्यिनाः साम und अस्यिनोर्नतम् Namen von Sāman ebend. अस्यिनोस्तीर्थम् Verz. d. Oxf. H. 67, a, 36. die beiden Aṣvin so v. a. das Nakshatra, dessen Gottheit sie V. Theil.

sind, VARĀH. BṚH. S. 6, 12. 10, 3. 71, 6. Bez. der Zahl zwei 98, 1. — 4) अस्यिनीसुती Verz. d. Oxf. H. 22, a, 3 v. u. 300, b, 25. Ueber das Nakshatra s. WEBER, ÇJOT. und Naksh. sg. VARĀH. BṚH. S. 11, 54. 15, 26. pl. 9, 2. 102, 1.

अस्यिनीकुमार m. der Sohn der Aṣvini zeugt mit einer Brahmanin den Arzt Verz. d. Oxf. H. 22, a, 26.

अस्यीय 2) जगामास्यीयसकितो मृगयथि स भूपतिः KATHĀS. 94, 8.

अषाढ 2) c) m. N. pr. eines Mannes KĪTJ. 26, 9. — 3) b) पूर्वास्वया-तासु MBu. 13, 3276. उत्तरासु 3278; die ed. Calc. an beiden Stellen आ०. अषाढासु VARĀH. BṚH. S. 26, 11. °द्वय 4, 5. 8, 19. 9, 3. पूर्वा 21, 6. पूर्वाषा-ढादि० 23, 1. BṚH. P. 12, 2, 32. — c) अषाढा N. pr. einer Tochter des Uçanas Ind. St. 3, 458.

अष्ट am Ende eines adj. comp. = अष्टन् acht: साष्टे शते AK. 3, 4, 4, 13.

अष्टक 1) a) °वर्ग die aus Achten (den 7 Planeten und dem Lagna bestehende Gruppe, Titel des 9ten Adhja in VARĀH. BṚH. — 2) a) zu streichen, da अष्टक als Abtheilung des RV. und der TS. als neutr. zu 4) gehört und seinen Namen daher hat, dass es auch wieder aus acht Theilen besteht. — 3) a) Sp. 530, Z. 8 ist अष्टकापितृदेवत्यम् °पितृदेवत्यम् ed. Bomb.) als comp. zu fassen: अष्टकाः पितृदेवत्यः R. ed. GOAN. 2, 116, 23. — c) अष्टका (wie auch अमावास्या) ein anderer Name der A k k h o d ā Verz. d. Oxf. H. 39, b, 40. — 4) अष्टाष्टक acht Octaden d. i. vierundsechzig R. 3, 53, 41. VARĀH. BṚH. S. 53, 55. adj. aus 64 bestehend 81, 32.

अष्टदल lies aus acht (Blüthen-) Blättern bestehend °पद्मबन्ध SĀM. D. 268, 19), n. eine achtblättrige Lotusblume und vgl. WEBER, RĀMAT. Up. 303. fgg. 309.

अष्टन् Sp. 531, Z. 16 lies In den späteren Büchern st. In der Regel und vgl. Ind. St. 9, 469; Z. 26 lies 2, 2, 4, 17 st. 2, 2, 4, 27.

अष्टनिधन (अष्टन् + नि०) n. प्रजापतेरष्टनिधनम् N. eines Sāman Ind. St. 3, 224, a.

अष्टपत्र = अष्टदल WEBER, RĀMAT. Up. 308. fg. अष्टपत्रेषु auf acht (Blüthen-) Blättern Verz. d. Oxf. H. 98, a, 19.

अष्टपद (अष्टन् + पद) adj. f. आ aus acht Pada bestehend RV. PAṬ. 18, 24. Davon nom. abstr. °ता f. Ind. St. 8, 102.

अष्टपदिका f. eine best. Schlingpflanze MBu. 13, 2831, Lesart der ed. Bomb. st. °पादिका der ed. Calc.

अष्टपदी f. eine aus acht Pada bestehende Strophe: °प्रबन्धरचन Verz. d. Oxf. H. 129, a, 1. — Vgl. अष्टापदी unter अष्टापदा.

अष्टपादिका MBu. 13, 2831. — Vgl. अष्टपदिका.

अष्टम 1) °भक्त die achte Mahlzeit (so dass 7 Mahlzeiten übersprungen werden) ÇĀTRA. 14, 321. कृताष्टम so v. a. कृताष्टमभक्त 16. — 2) AV. PAṬ. 1, 102.

अष्टमदेश (अष्ट + देश) m. Zwischengegend (अस्यरादिम्) GOAN. 4, 2, 2. LĪTJ. 1, 10, 1. 11, 21.

अष्टमान ÇĀRṆG. SĀM. 1, 1, 19.

अष्टमिका f. ein best. Gewicht, = शुक्ति = zwei पिचु ÇĀRṆG. SĀM. 1, 1, 18.

अष्टमूला (अष्टन् + मूल) f. eine Collection von acht Wurzeln d. i. der Wurzeln von acht Pflanzen VARĀH. BṚH. S. 55, 22.

अष्टशत (अष्टन् + शत) n. hundertundacht VARĀH. BṚH. S. 48, 51. 68, 105.